



# BANG OVERSEAS LTD.

Registered Office :405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel(W) Mumbai City MH 400013 IN CIN:L51900MH1992PLC067013  
Tel: + 912266607965/67, Fax+912266607970, Email : [bol@banggroup.com](mailto:bol@banggroup.com) Web: [www.banggroup.com](http://www.banggroup.com)

Date: 01<sup>st</sup> June, 2023

To,  
The General Manager,  
Department of Corporate Services,  
**BSE Ltd.**  
P.J. Towers, Dalal Street,  
Fort, Mumbai- 400 001

To,  
The Manager,  
Listing Department,  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai - 400051

**Ref: BSE Scrip Code: 532946 and NSE Symbol: BANG**

Dear Sir/ Madam,

**Sub: Newspaper Advertisement - Extracts of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31.03.2023.**

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith clipping of Newspaper advertisement titled "Extracts of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31.03.2023", published in 'Financial Express' (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspaper today i.e., 01<sup>st</sup> June, 2023.

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully,

**For Bang Overseas Limited**

**Brijgopal Bang**  
**Managing Director**  
**DIN: 00112203**

Encl: As stated above

### NITIRAJ ENGINEERS LTD.

**PHOENIX**  
CHIN Bldg. C11:L39100MH1992PCL19231

Regd. Off: 306 A, Chhaya Bldg., M.Joshi Marg, Deleia Road, Mumbai - 400 011  
Corp. Off: Plot No.125, MIDC, Avasdhi, Dhule-424001, Tel: 02562-239331, 239800  
Email ID: investor@nitiraj.net, www.nitiraj.net

#### Extract of the Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter / Year Ended March 2023 (Rs. in Lacs)

Sl. No.	Particulars	STANDALONE		Consolidated	
		Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
1	Total Income from Operations	1,154.48	1,154.62	1,387.61	4,654.97
2	Profit / (Loss) before tax and Exceptional Items	13.43	27.06	(97.01)	0.89
3	Profit / (Loss) before tax	13.43	27.06	(116.43)	(445.48)
4	Profit / (Loss) after tax	(17.03)	28.44	(299.58)	(335.74)
5	Total Comprehensive Income	(39.47)	26.88	(310.56)	(64.15)
6	Equity Share Capital	102.51	102.51	102.51	102.51
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-
8	Basic and Diluted earnings per share (INR)	(0.17)	0.28	(2.92)	(0.36)

**Notes:**

The above is an extract of the detailed form of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Quarterly / Yearly Results are available on the Stock Exchange website viz. www.sebindia.com and on the company's website www.nitiraj.net.

Place: Mumbai  
Date: May 31, 2023

### NITCO LIMITED

Registered office: Plot No. 3, Nitco House, Kanjar Village Road, Kanjurmarg (East), Mumbai - 400042.  
Tel. No.: 022 25728700, Fax: 022 2586484, email: investor@nitco.in, Website: www.nitco.in, CIN: L26300MH1969PCL016547

#### EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

Sr. No.	Particulars	Three Months Ended		Year ended	
		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income	11,534.42	12,126.23	13,824.02	41,938.41
2	Net Profit / (Loss) for the period before tax and before exceptional items	(4,123.80)	(2,803.70)	(3,724.28)	(12,813.99)
3	Profit / (Loss) for the period before tax	(4,219.29)	(2,847.71)	(3,724.28)	(12,813.99)
4	Total Comprehensive Income (after tax)	14,388.54	12,451.04	13,850.03	12,574.76
5	Equity Share Capital	1,795.32	1,795.32	1,795.32	1,795.32
6	Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-
7	Basic and Diluted earnings per share (INR)	0.88	0.90	1.01	1.73

**Notes:**

The above is an extract of the detailed form of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Quarterly / Yearly Results are available on the Stock Exchange website viz. www.sebindia.com and on the company's website www.nitco.in.

Place: Mumbai  
Date: May 30, 2023

### SUMUKA AGRO INDUSTRIES LIMITED

(PREVIOUSLY KNOWN AS SUPPER PAPERS LIMITED)  
Regd. Office: Shop No. 1 & 7, Ground Floor, Enterprise Chambers, Plot No. 89 A & B, Sector 1, Opp. NKSGB Bank, Kandivali (West), Mumbai - 400 067  
CIN: L74110MH1989PCL289950  
Email: sumukaagro@gmail.com Website: www.sumukaagro.com

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31/03/2023

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31-03-23	31-12-22	31-03-23	31-03-23
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	1308	682	139	2,791
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	171	77	32	312
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (After exceptional and/or Extraordinary items)	171	77	32	312
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (After exceptional and/or Extraordinary items)	90	77	24	232
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	90	77	24	232
6	Paid-up Equity Share Capital	711	711	711	711
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)	-	-	206	-
8	Earning Per Share (of Rs. 10/-each) (For continuing and discontinued operations)- Basic Diluted	1.29 1.29	1.09 1.09	0.43 0.43	3.26 3.26

**Notes:**

The above audited financial results have been reviewed by the audit committee and approved by the meeting of the Board of Directors on 31/03/2023. 2) Statutory Auditors of the Company have carried out the audit for the quarter/year/year ended on 31/03/2023. 3) The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) (specified in the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (As amended) under section 133 of the Companies Act, 2013). 4) Figures of the previous periods are regrouped, wherever necessary to correspond with current periods. 5) During the quarter/year/year ended March 31, 2023 the Company operates only in one segment.

For Sumuka Agro Industries Limited  
Sd/-  
(Paresh Thakkar)  
Managing Director  
DIN: 07363990

Date: 31/05/2023  
Place: Mumbai

### PRISM GLOBAL VENTURES LIMITED

CIN: L74110MH1973PCL026243  
Address: 1st Floor, Purva Building, Tejpal Scheme Road No. 3, Vile Parle (East), Mumbai, MH-400057  
Email ID: info@prismgro.com Website: www.prismgro.com

#### EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH 2023

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter ended		Year ended	
		31st Mar. 2023	31st Mar. 2022	31st Mar. 2023	31st Mar. 2022
1	Total Income from operations	283,227	439,147	798,673	264,549
2	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional Items	176,396	-58,465	488,877	109,053
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional Items	176,396	-58,465	488,877	109,053
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	89,162	-94,597	401,642	17,867
5	Total Comprehensive Income	40,783	-27,270	127,796	-28,795
6	Paid-up Equity Share Capital	439,754	283,000	439,754	283,000
7	Earning Per Share Basic Diluted	0.020 0.020	-0.030 -0.030	0.091 0.091	-0.030 -0.030

**Notes:**

The above is an extract of the detailed form of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.sebindia.com) and on the company's website www.prismgro.com.

For Prism Global Ventures Limited  
Sd/-  
Ravindra Bhaskar Deshmukh  
Director & CEO  
DIN: 00290973

Place: Mumbai  
Date: 30/05/2023

### GIRNAR SPINTEX INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Amit Spinning Industries Limited)  
Regd. Off & Works : Gat No. 47 & 48, Sangave Village, Kolhapur-Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416020

#### STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER 31st MARCH 2023

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Revenue from operations	2,948.36	7,812.02	3,085.33	8,305.33
2	Net Profit/(Loss) for the period before tax ( before and after extraordinary items )	(162.91)	(688.05)	283.23	283.23
3	Net Profit/(Loss) for the period after tax ( after exceptional and extraordinary items )	(162.91)	(688.05)	283.23	283.23
4	Total comprehensive Income for the period ( Net of Tax )	(148.36)	(673.49)	283.23	283.23
5	Paid up Equity Share Capital ( Face Value Rs.5/- each)	205.85	205.85	205.85	205.85
6	Basic and diluted EPS before and after Extraordinary Items	(5.41)	(24.54)	10.32	10.32

**Notes:**

The above is an extract of the detailed form of quarterly and annual financial results filed with stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015. The full form of said results are available on website of stock exchanges (www.sebindia.com, www.nseindia.com) as well as on the companies website www.amit spinning industries.com

Place : Sangave, Kolhapur  
Date : May 30th, 2023

### Shreyas

SHREYAS SHIPPING & LOGISTICS LTD.  
CIN: L63000MH1989PCL04890  
Registered Office: O-301-305, Level 1, Tower 1, Seacons Grand Central, Plot No. 01, Sector 40, New Town, New Mumbai, Maharashtra, 400796, India.  
Tel: 022 6811 3300 Fax: 022 6811 0333  
Email: investor@shreyasworld.com Website: www.shreyasworld.com

#### NOTICE OF POSTAL BALLOT

1. Pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules, 2014 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 21/2021, 02/2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Section 173, Standard on General Meetings ('S-G') issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof) for the time being in force and as amended from time to time, Members may kindly note that Shreyas Shipping and Logistics Limited (the "Company") proposes to transact the business as set out in the Postal Ballot notice ("Notice") dated June 02, 2023 and seek consent of the members by way of special resolution through postal ballot/voting by Electronic Means ("Postal Ballot").

2. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice along with Explanatory Statement and instructions for e-voting will be made available to the members whose email addresses are registered/available with the Company's Depository Participants/RTA. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot form and pre-paid business reply envelope are not being sent to the members for this Postal Ballot. The communication of the absent or dissent of the members would only take place through the remote e-voting system.

3. The Notice will also be available on Company's website at https://www.transworld.com/shreyas-shipping-and-logistics.html, website of stock exchanges (BSE & NSE) and www.sebindia.com and www.nseindia.com and on the NSDL website at www.evoting.nsdl.com.

4. Member of Registering/Updating Email address: Members holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile number with their relevant depositories through their Depository Participants. Members holding shares in physical mode are requested to register their email addresses and mobile number in the physical form ISR-1 and other relevant form with the Company's Registrar and Transfer Agent (i.e., M/S. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel. No. 022 - 49186270, Fax No. 022 - 49186060. E-mail: nsl.helpdesk@linkintime.co.uk).

5. Manner of Casting votes through e-voting: Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set out in the Notice through electronic voting system i.e., e-voting. The manner of e-voting for members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided by the Company in the Notice.

6. The Board of Directors has appointed Mr. Vikram K. Kundaliya, Proprietor M/s V. M. Kundaliya & Associates Company Secretaries (Membership No. FOS-27196) (C.P. No. 10989), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through the remote e-voting process in a fair and transparent manner.

7. The result of the Postal Ballot through remote e-voting process shall be announced on or before July 5, 2023 and the voting results along with Scrutinizer's report will be published on the website of the Company i.e., https://www.transworld.com/shreyas-shipping-and-logistics.html and will be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e., NSE and BSE.

8. The Notice will be sent to the members in accordance with the applicable laws and circulars at their email addresses shortly.

By order of the Board of Directors  
For Shreyas Shipping and Logistics Limited  
Sd/-  
Namrata Malhotra  
Company Secretary & Compliance Officer

Place: New Mumbai  
Date : May 31, 2023

### PRIME INDUSTRIES LIMITED

CIN: L21000MH1993PCL021248  
Regd.Off: Unit No. C106, 4th Floor, Crystal Park Premium Co-op Soc Ltd., Plot Nos. B-4 & B-5, New Link Road, Andheri (W), Mumbai-400053.  
Email: info@primeindustries.com Website: www.primeindustries.com

#### STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON MARCH 31, 2023

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
I.	<b>Income</b>	-	-	-	-
	Revenue from Operations	10.50	-	-	10.50
	Other Income	24.88	9.89	17.69	69.61
	<b>Total Income</b>	35.38	9.89	17.69	80.11
II.	<b>Expenses</b>	-	-	-	-
	Cost of Materials Consumed	-	-	-	(78.05)
	Depreciation	1.32	1.78	5.81	6.38
	Work-in-Progress and Stock-in-Trade	14.54	-	-	14.54
	Employee Benefits Expense	1.02	0.08	(0.02)	0.87
	Finance costs	1.20	0.79	0.28	0.38
	Other Expenses	7.54	14.44	19.19	42.13
	<b>Total Expenses</b>	23.59	16.31	25.27	64.02
III.	<b>Profit / (Loss) before exceptional Items &amp; taxes</b>	11.79	(6.43)	(7.58)	16.09
IV.	<b>Exceptional Item</b>	4.26	-	-	4.26
V.	<b>Profit before Tax</b>	7.45	(6.43)	(7.58)	11.79
VI.	<b>Tax Expense</b>	6.72	(1.67)	4.40	7.84
	- Current Tax	1.93	(1.67)	1.66	3.05
	- Short/(Excess) provision of Previous Year	4.79	-	2.74	4.79
VII.	<b>Profit for the Period</b>	0.73	(4.75)	(11.99)	3.91
	<b>Other comprehensive income (after tax)</b>	-	-	-	-
	<b>Total Comprehensive Income for the Period</b>	0.73	(4.75)	(11.99)	3.91
	Paid up Equity Share Capital	1,400	1,400	1,400	1,400
	Face Value Rs. 10/- Each	-	-	-	-
	Other Equity	-	-	-	636.501
	<b>Earnings per Equity Share (Face Value Rs. 10) (Not annualised)</b>	0.01	(0.03)	(0.09)	0.03
	(a) Basic	0.01	(0.03)	(0.09)	0.03
	(b) Diluted	0.01	(0.03)	(0.09)	0.03

**Notes:**

1. The Audited financial results for the 4th quarter & year ended 31st March, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30th May, 2023. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion. The Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

2. The figures of the last quarter are the balancing figures after audited figures in respect of full financial year and unaudited published year to date figures up to the third quarter of the respective financial year.

3. The Board of Directors of the Company have not recommended dividend for the financial year 2022-23.

4. The Company had two reportable segments i.e. Infrastructure and Real Estate and Waste Paper & Allied Products. In accordance with Indian Accounting Standards (Ind-AS 108), the Company has disclosed Segment results in the Financial Results.

5. Pursuant to the Shareholder approval at the 39th Annual General Meeting, the Company has divested its business of Paper Division to the potential buyer.

6. Items of Income/Expenses/Assets/Liabilities including borrowings/advances, provision for various taxes, depreciation, administrative expenses, etc. which are not directly attributable/identifiable/allocable to an operating segment have been shown as Unallocable items.

7. The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

8. **Segment wise Revenue Results and Capital Employed**

PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2023	31.12.22	31.03.2023	31.03.2022
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
<b>Segment Revenue</b>	-	-	-	-
a. Infrastructure & Real Estate	10.50	-	-	10.50
b. Paper, Waste Paper & Allied Products	24.88	9.89	17.69	69.61
<b>Net Sales/Income From Operation</b>	35.38	9.89	17.69	80.11
<b>Segment Results</b>	-	-	-	-
a. Infrastructure & Real Estate	10.50	-	-	10.50
b. Paper, Waste Paper & Allied Products	24.88	9.89	17.69	68.61
Less: Interest and Finance Charges	-	-	(0.02)	-
<b>Total Segment Result before Tax</b>	35.38	9.89	17.69	80.11
Less: <b>Other Unallocable Expenditure</b>	(27.93)	16.31	25.29	(68.37)
<b>Total Profit before Tax</b>	7.45	(6.43)	(7.58)	11.79
<b>Capital Employed</b>	-	-	-	-
(Segment Assets - Segment Liabilities)	-	-	-	-
a. Infrastructure & Real Estate	1,733.90	1,723.40	1,733.90	1,733.90
b. Paper, Waste Paper & Allied Products	302.60	74.72	126.53	302.60
c. Unallocable	2,036.50	2,028.01	2,036.50	2,028.01
<b>TOTAL CAPITAL EMPLOYED</b>	4,473.00	4,473.00	4,473.00	4,473.00

By order of the Board of Directors  
For Prime Industries Limited  
Sd/-  
Rakesh Kumar D. Mishra  
Executive Director  
DIN: 06919510

Place: Mumbai  
Date : 30/05/2023

### SHERVANI INDUSTRIAL SYNDICATE LIMITED

Regd. Off : Shervani Nagar, Sulem Sarai, Harwar, Prayagraj - 211015  
CIN: L69201UP1940PCL041911  
Tel: +91-7331128115, Fax: +91-7332-2438928, Website: www.shervanind.com

#### Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2023

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
1	Total Income from operations (Net)	375	333	2281	507
2	Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items	2	16	364	5
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	2	16	364	(17)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	(69)	38	293	1876
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(93)	12	298	1,852
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	272	272	272	272
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous financial year	-	-	6,811	-
8	Earning per share (of Rs. 10/-each) (Not Annualised) Basic Diluted	(2.44) (2.44)	1.40 1.40	10.76 10.76	68.97 68.97

**Notes:**

The above results have been reviewed by audit committee and taken on record by the Board of Directors in its meeting held on 30th September, 2023 and is an extract of the detailed form of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Quarterly / Year ended Financial Results are available on the Company's Website at www.shervanind.com and can also be accessed on the Website of Stock Exchange at www.sebindia.com.

For Shervani Industrial Syndicate Limited  
Mustafa Rashid Shervani  
Managing Director  
DIN: 02379954

Place : Prayagraj  
Date : 30.05.2023

### Bang Overseas Limited

CIN: L51900MH1992PCL067013  
Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013, Tel.No: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email: info@banggroup.com; Tel.No: (022) 6960 7855; Fax: (022) 6960 7970

#### Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2023

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
Total Income from Operations	3,566.39	3,356.39	2,581.30	12,458.19</

